

 PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY NAAC Accredited-2022 'B++' Grade (CGPA 2.96)	<p>पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur</p> <p>केगाव, सोलापूर-४१३२५५ महाराष्ट्र (भारत)</p> <p>दुरध्वनी क्र.०२१७-२७४४७७१-७३ (११ लाईन्स) फॉक्स-०२१७-२३५१३००</p> <p>संकेतस्थळ: http://su.digitaluniversity.ac ई-मेल:fao@sus.ac.in</p>	
खरेदी व भांडार विभाग		

जा.क्र.पुअहोसोविसो/विवले/खभांवि/२०२४/ ६३७

दिनांक: 11 OCT 2024

On University Website

प्रति,

विषय: प्रस्तुत विद्यापीठातील धुलाई कामाकरिता वार्षिक दरकरार करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत...

महोदय / महोदया,

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठाच्या अतिथीगृहातील चादर, बेडसीट, टॉवेल, पिलो कळर, नॅपकीन व वाहनांचे पांढरे सीट कळर, अधिकान्यांच्या खुर्च्यांचे सीट कळर, खिडक्यांचे पडदे व पदवीदान समारंभाचे उपरणे धुलाई करून इस्त्री करणे व सतरंजी इ. आवश्यकतेनुसार धुलाई कामासाठी वार्षिक दरकरार करण्याकरिता दरपत्रके मागविण्यात येत आहेत. तरी आपले अपेक्षित दर GST सह अंदाजपत्रकामधील [Schedule B] तपशिलाप्रमाणे आपले दर दरपत्रकात भरून मावित व लेखा अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या नावे सिलबंद लिफाफ्यात पाठवावे. दरपत्रकासंदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. वरील कामाचे दरपत्रक, सुचना सोलापूर विद्यापीठाच्या <http://sus.ac.in> या संकेतस्थळावर (Quotation) या शिर्षकाखाली उपलब्ध आहे.

अ.क्रं	तपशिल	दिनांक	वेळ	ठिकाण
१.	दरपत्रके प्रकाशित करण्याचा दिनांक व वेळ	११/१०/२०२४		वित्त व लेखा विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पुणे महामार्ग, केंगांव, सोलापूर- ४१३ २५५
२.	दरपत्रके स्विकारण्याची दिनांक व वेळ	११/१०/२०२४		
३.	दरपत्रक सादर करणे अंतिम दिनांक व वेळ	२१/१०/२०२४	सायं.०६.००	
४.	दरपत्रक उघडण्याचा दिनांक/वेळ आणि ठिकाण (शक्य झाल्यास)	२२/१०/२०२४	दु. ०३.००	

(सीए. एम.एस. खराडे)
वित्त व लेखा अधिकारी

सुचना व अटी

१. दरपत्रक हे सिलबंद पाकिटातून कार्यालयीन वेळेत मा. वित्त व लेखा अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पुणे महामार्ग केगांव, सोलापूर-४१३ २५५ यांच्या नावाने विहित मुदतीत पोहोचतील अशा बेताने पाठवावीत.
२. पाकीटावरती विद्यापीठातील धुलाई कामाकरिता वार्षिक दरकरार करण्याकरिता दरपत्रके असा स्पष्ट उल्लेख करावा.
३. SCHEDULE-B मधील Specification प्रमाणे पुरवठा करणे आवश्यक आहे.
४. दरपत्रकामध्ये खाडाखोड किंवा क्लायटनर चा वापर केल्यास दरपत्रक रद्द करण्यात येईल.
५. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (शॉप ॲक्ट लायसन्स) मध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचा संबंधित खरेदी किंवा कामाशी संबंध असणे आवश्यक आहे. (संबंधित साहित्य खरेदी व कामाचा अनुभव असणे बंधनकारक राहिल.)
६. संबंधित कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.
७. शॉप ॲक्ट लायसन्स, पॅन कार्ड, GST Registration, यांच्या छायांकित प्रती जोडणे बंधनकारक राहील. तसेच नियमानुसार GST Registration प्रमाणपत्र नसल्यास तसे हमीपत्र फर्मच्या लेटरहेडवर तयार करून जोडावे.
८. दिलेल्या मुदतीनंतर म्हणजेच उशिरा आलेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तसेच अटी व शर्ती अपूर्ण असलेली दरपत्रके मंजूर करण्यात येणार नाहीत.
९. दरपत्रके हे देताना आपले दर सर्व करासहित (Including GST किंवा Excluding GST) किंमत असा स्पष्ट उल्लेख करावा. सदर साहित्य हे विद्यापीठात आवश्यकते प्रमाणे स्वःखर्चाने पुरवठा करणे व सेवा देणे बंधनकारक राहील.
१०. फर्मने दिलेले दर हे अंतिम राहतील त्यामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
११. न्युनतम दर असलेल्या फर्मला कार्यारंभ/पुरवठा आदेश दिल्यानंतर विहित मुदतीत काम न केल्यास संबंधित फर्मवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
१२. कार्यारंभ/पुरवठा आदेशाप्रमाणे साहित्य प्राप्त झाल्याची खात्री झाल्यानंतरच प्रचलीत कराची कपात करून देयक आदा करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
१३. कामाचा/साहित्याचा दर्जा उत्तम असावा.
१४. कोणतेही कारण न देता दरपत्रके स्विकारणे अथवा नाकारणे किंवा कोणत्याही टप्प्यावर प्रक्रिया रद्द करण्याबाबत विद्यापीठाने अधिकार राखून ठेवलेले आहेत. तसेच पुरवठा आदेशानुसार साहित्य नसेल तर पुरवठादाराचा टेका रद्द करण्याचा अधिकार विद्यापीठास राहील.
१५. वरील दरपत्रकासंदर्भात काही शंका/अडचण असल्यास विद्यापीठाच्या ०२१७-२७४४७७०-७४ (Ext.१७३) या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
१६. पुरवठा आदेशातील सर्व अटी व शर्ती माझ्यावर बंधनकारक राहतील.
१७. सदर सुचना व अटी मान्य असल्याची स्वाक्षरी व शिक्का असलेले दरपत्रक तसेच सोबत जोडलेले हमीपत्र (Declaration) भरून स्वाक्षरी व शिक्कासह जोडणे बंधनकारक असेल त्या शिवाय दरपत्रकाचा स्विकार केला जाणार नही. याची नोंद घ्यावी.
१८. वरील सुचना व अटी मान्य आहेत.

पुरवठादाराची स्वाक्षरी व शिक्का

अंदाजपत्रक [Schedule B]

{दरपत्रक हे फर्मच्या लेटर हेडवर सादर करावे (To be printed on letter Head)}

प्रति,
मा. वित्त व लेखा अधिकारी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,
सोलापूर.

दि.

विषय: प्रस्तुत विद्यापीठातील धुलाई कामाकरिता वार्षिक दरकरार करण्यासाठी दरपत्रके
मागविण्याबाबत...

महोदय,
वरील विषयाकिंत साहित्य आम्ही खालील नमूद दराप्रमाणे पुरवठा करण्यास तयार आहोत.

अंदाजपत्रक /SCHEDULE - B]
{दरपत्रक हे फर्मच्या लेटर हेडवर द्यावे}

अ.क्र.	तपशील	नग	अपेक्षित दर
१.	चादर	०१ नग	
२.	बेडसीट	०१ नग	
३.	टॉवेल	०१ नग	
४.	पिलो कक्हर	०१ नग	
५.	नॅपकीन	०१ नग	
६.	खुर्ची कक्हर	०१ नग	
७.	कार सीट कक्हर (प्रति सेट) ०८ नग- ०१ सेट	०१ सेट	
८.	कार सीट कक्हर (प्रति सेट) १० नग- ०१ सेट	०१ सेट	
९.	कार सीट कक्हर (प्रति सेट) १८ नग- ०१ सेट	०१ सेट	
१०.	पदवीदान समारंभाचे उपरणे धुलाई करून इस्त्री करणे	०१ नग	
११.	खिडक्यांचे पडदे	०१ नग	
१२.	सतरंजी	०१ नग	
GST ----- %			
Total Amount With GST			

उपरोक्त दराप्रमाणे मी/आम्ही काम करण्यास तयार आहोत.

पुरवठादाराची सही व शिक्का

DECLARATION

I, _____ hereby declare that, our firm _____ is not Black listed, debarred or prohibited by Government of India or any other Government, Union Territory, Authority or Organization or University. I further declare that, no case/s, criminal or Civil or Enquires of any kind are pending or settled between our firm and Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University before judicial and quasi-judicial authority. If any civil and criminal case is found pending against university is right to action against us.

Name of the Bidder/
Firm, Seal & Signature